

शाळा प्रवेशासाठी बालकाचे  
किमान वय निश्चित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**शालेय शिक्षण व क्रीडा विभाग**  
शासन निर्णय क्रमांक:आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी-१  
मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : २५ जुलै, २०१९

**संदर्भ:-**

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.: आरटीई-१८१४/प्र.क्र.१६०/एस.डी-१,  
दिनांक २१ जानेवारी, २०१५, दिनांक २३ जानेवारी, २०१५ व दिनांक २५ जानेवारी, २०१७

**प्रस्तावना:-**

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय ३० सप्टेंबर या मानीव दिनांकास प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता पहिलीसाठी ६ वर्षे पूर्ण असे संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबत शासनाकडे निवेदने प्राप्त होत आहेत. त्यास अनुसरून शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.

**शासन निर्णय:-**

शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार याद्वारे मुख्याध्यापकांना देण्यात येत आहेत.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७२५१४२८३३१८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संतोष गायकवाड)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
- २) मा.अध्यक्ष, विधानसभा, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव

- ३) मा.सभापती, विधानपरिषद, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचे अपर मुख्य सचिव
- ५) मा.मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा, मंत्रालय, मुंबई
- ६) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, विधानभवन, मुंबई यांचे खाजगी सचिव
- ७) सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ८) सर्व मा. विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, विधानभवन, मुंबई
- ९) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १०) मा.अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग
- ११) मा.आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
- १२) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
- १३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा, सर्व
- १४) सर्व आयुक्त, महानगरपालिका
- १५) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- १६) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- १७) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
- १८) एन.आय.सी., पुणे
- १९) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर शिक्षण)/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका/नगरपालिका/कटक मंडळे सर्व
- २०) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
- २१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई (सर्व कार्यासने)
- २२) निवडनस्ती (कार्यासन- एसडी-१)